



पिंपरी चिंचवड महानगरपालिका
वैद्यकीय विभाग, मुख्य कार्यालय
पिंपरी - १८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागांतर्गत खालीलप्रमाणे पदे एकत्रित मानधन पध्दतीने हंगामी स्वरूपात ६ - ६ महिन्याचे कालावधीसाठी भरणेबाबत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्गत खालील नमूद केलेली पदे दरमहा एकत्रित मानधनावर खालील तक्त्यात नमूद केलेनुसार हंगामी स्वरूपात ६ - ६ महिने कालावधीकरिता **Walk In Interview** पध्दतीने भरावयाची आहेत.

पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, मानधनाची रक्कम याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
फार्मासिस्ट या पदाचा तपशील, शैक्षणिक अर्हता, पदसंख्या खालीलप्रमाणे.

अ.क्र.	पद	शैक्षणिक अर्हता	भरावयाची पदे	प्रवर्गानुसार आरक्षण
1	फार्मासिस्ट	एच.एस.सी. पास व शासनमान्य संस्थेकडील बी फार्म / डी फार्म ही पदविका उत्तीर्ण	१३	अनु.जाती - २ अनु.जमाती - १ भज - (ब)/ भज(क) / भज (ड) - १ इ.मा.व. - ३ खुला - ६

दरमहा एकत्रित मानधन खालीलप्रमाणे

अनुभव	मानधन
० ते ३ वर्षांपेक्षा कमी	१००००/-
३ ते ५ वर्षे	११०००/-
५ ते १० वर्षे	१२०००/-

टिप -

- 1) प्रस्तुतच्या मानधनावर करावयाच्या नेमणुका ह्या पूर्णपणे तात्पुरत्या /हंगामी स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे अर्जदारास मनपामधील कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क सांगता येणार नाही.
- 2) ज्या दिवशी मनपास सदर या पदांची आवश्यकता नसेल, त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येतील.
- 3) मुलाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता दिला जाणार नाही.

- 4) सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना स्वतःचा नव्याने काढलेला पासपोर्ट साईजचा १ फोटो शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र, व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या एकेक प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
- 5) निवड केलेल्या उमेदवारांना मनपाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल.
- 6) या पदांना महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहिल.
- 7) आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेस सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणूक करणेत येईल.
- 8) जाहिरात व उमेदवाराने करावयाचा अर्जाचा नमुना मनपाचे अधिकृत संकेत स्थळावर www.pcmcindia.gov.in वर उपलब्ध आहे.
- 9) सदर पदासाठी जास्त उमेदवार हजर झालेस लेखी परीक्षा व मुलाखत घेणेत येईल तसेच कमी उमेदवार हजर झालेस फक्त मौखिक मुलाखती घेऊन निवड करणेत येईल.
- 10) सदर पदासाठी इच्छूक उमेदवारांनी दि. ०२/०६/२०१४ रोजी Walk In Interview करिता मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ४ था मजला पिंपरी, पुणे - १८. येथे दुपारी ३ वाजता स्वतःचा नव्याने काढलेला पासपोर्ट साईजचा १ फोटो तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष उपस्थित रहावे. कागदपत्रांच्या मुळ प्रती सोबत न आणल्यास मुलाखत घेण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सही/-

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - ४११ ०१८.

(स्थळप्रतीवर मा. आयुक्त सो. यांची स्वाक्षरी असे)

आरोग्य वैद्यकीय अधिकारी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - १८.

जाहिरात क्रमांक -

क्र. वैद्य/१/कावि/४८५/२०१४.

दि. १९/०५/२०१४.

उमेदवाराने करावयाचा अर्जाचा नमुना



प्रति,

मा. आयुक्त.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी, पुणे - ४११ ०१८.

विषय - मानधनावरील ----- या पदासाठी अर्ज.

महोदय,

संदर्भीय जाहिरातीनुसार मी-----हंगामी पध्दतीने दरमहा एकत्रित मानधनावर-----या पदासाठी आवश्यक ती अर्हता धारण करित असून या पदासाठी निवड होण्याकरीता विहित नमुन्यातील अर्ज सादर करित आहे.

आडनाव

स्वतःचे नाव

वडील/पतीचे नाव

1) संपूर्ण नाव :- -----

2) पत्रव्यवहाराचा पत्ता :------

-----मोबाईल क्र. -----

3) जन्मतारीख : -----

4) लिंग : पुरुष स्त्री

5) जात - प्रवर्ग -

SC	ST	OBC	SBC	VJNT-A	NT-B	NTC	NT-D	OPEN
----	----	-----	-----	--------	------	-----	------	------

6) अर्जदाराने धारण केलेल्या शैक्षणिक अर्हतेचा तपशील -

अ.क्र.	शैक्षणिक अर्हता	संस्था / विद्यापीठ	उत्तीर्ण वर्ष	मिळालेले गुण	टक्केवारी

7) तांत्रिक व इतर अर्हता तपशील -----

8) अनुभवाचा तपशील

अ.क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचा पत्ता दुरध्वनीसह	पद	कालावधी

वर नमूद केलेला तपशील खरा व बरोबर असून त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती सोबत जोडत आहे. मी असेही प्रमाणित करतो/करते की, वर दिलेली माहिती खोटी अगर चूकीची आढळून आल्यास या माहितीच्या आधारे नोकरीवरून कमी करण्यास मी पात्र राहीन.

स्थळ -

अर्जदाराची सही

दिनांक -

सहपत्रे - अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या प्रमाणित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.

1. शैक्षणिक व इतर अर्हतेची प्रमाणपत्र.
2. अनुभवाचे प्रमाणपत्र.
3. जात प्रमाणपत्र.